

# SARASWATI COMMERCIAL (INDIA) LTD.

Regd. Off.: 209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021.  
Tel: 4019 8600 • Fax: 4019 8650 • E-mail: saraswati.investor@gcvl.in  
Web: www.saraswaticommercial.com • CIN : L51909MH1983PLC166605

Date: 01.09.2021

To,  
Corporate Relationship Department,  
**BSE Limited**  
P.J Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001

Ref: BSE- Scrip code: 512020

Dear Sir/Madam,


**Sub: Newspaper Cuttings – Notice of 38<sup>th</sup> Annual General Meeting & Details of E-voting.**

Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement of Notice of Thirty Eighth (38<sup>th</sup>) Annual General Meeting of the Company published today i.e. Wednesday, 1<sup>st</sup> September, 2021 in the "**Financial Express**" in all India editions, in English Language and in "**Pratahkal**" Mumbai Edition, in Marathi Language.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

For Saraswati Commercial (India) Limited



**Avani Sanghavi**  
Company Secretary & Compliance Officer



Encl: a/a.



MOHIT INDUSTRIES LIMITED
CIN : L17119GJ1991PLC015074
Regd. office: 6th Floor, A-601/B, International Trade Centre, Majura Gate, Ring Road, Surat 395 002. (Gujarat) INDIA.

NOTICE
Notice is hereby given, pursuant to provision of the Regulation 5 & 6 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 (SEBI Delisting Regulations) and amendments thereof...

S CHAND AND COMPANY LIMITED
Registered Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi-110044, India. Email: investor@schandgroup.com
Website: www.schandgroup.com; Phone: +91 11 49731800; Fax: +91 11 49731801; CIN: L22219DL1970PLC005400

NOTICE
Notice is hereby given that the 50th Annual General Meeting ("AGM") of members of S Chand and Company Limited ("Company") will be held on Tuesday, September 28, 2021 at 11.30 A.M. through video conferencing in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Circular No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05, 2020 and No. 02/2021 dated January 13, 2021 issued by The Ministry of Corporate Affairs.

By order of the Board of Directors
Sd/- Jagdeep Singh
Company Secretary
Membership No. A15028

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
CIN: L51909MH1983PLC166605
Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600; Fax: 40198650. E-mail id: saraswati.investor@gcvl.in; Website: www.saraswati.com

NOTICE TO THE SHAREHOLDER - INFORMATION REGARDING THE 38TH (THIRTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)
NOTICE is hereby given that the Thirty Eighth (38th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 23rd September, 2021 at 11.30 A.M. via Video Conference / Other Audio Visual Means to transact the business as mentioned in the Notice convening the AGM.

BOOK CLOSURE FOR AGM:
Notice is hereby given that pursuant to Section 91 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Thursday, 16th September, 2021 to Thursday, 23rd September, 2021 both days inclusive for the purpose of AGM.

By Order of the Board of Directors, Sd/- Ritesh Zaveri, Chairman, Date : Mumbai 31st August, 2021, DIN: 0054741

FINANCIAL EXPRESS

THE WATERBASE LIMITED
Regd Office: Anandapuram Village TP Gudur Mandal, Nellore, Andhra Pradesh-524 344. Ph: +91-9100018037 E-mail: investor@waterbaseindia.com Website: www.waterbaseindia.com
DISPATCH OF NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, September 23, 2021, at 11.30 a.m., through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 2/2021 dated January 13, 2021 and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, to transact the Business set out in the Notice dated August 31, 2021.

For The Waterbase Limited Sd/- T.B Srikanth, Company Secretary & Compliance Officer, Place: Chennai, Date: August 31, 2021

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED
CIN: L51226MH1983PLC165499
Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600; Fax: 40198650. E-mail id: winro.investor@gcvl.in; Website: www.winrocommercial.com

NOTICE TO THE SHAREHOLDER - INFORMATION REGARDING THE 38TH (THIRTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)
NOTICE is hereby given that the Thirty Eighth (38th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 23rd September, 2021 at 2.30 P.M. via Video Conference / Other Audio Visual Means to transact the business as mentioned in the Notice convening the AGM.

BOOK CLOSURE FOR AGM:
Notice is hereby given that pursuant to Section 91 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Thursday, 16th September, 2021 to Thursday, 23rd September, 2021 both days inclusive for the purpose of AGM.

By Order of the Board of Directors, Sd/- Hetal Kshpadi, Chairman, Date : Mumbai 31st August, 2021, DIN: 0055823

GR INFRAPROJECTS LIMITED
CIN: U45201GJ1995PLC098652
Regd. Office: Revenue Block No.223, Old Survey No. 384/1, 384/2, Paiki and 384/3, Khata No. 464, Kochariya, Ahmedabad-382220, Gujarat, India. Ph: +91 294-2487370, Email: cs@grinfra.com, Website: www.grinfra.com

NOTICE ON INFORMATION REGARDING 25th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS
Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Monday, 27th September 2021 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

Manner of registering / updating Email, PAN and Bank details:
Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their Email addresses, PAN and Bank account details with their Depository Participants are requested to register/update their email addresses with Depository Participants with whom they maintain their demat accounts.

For GR Infra Projects Limited Sd/- Sudhir Mutha, Company Secretary, Place: Udaipur, Date: 31st August 2021

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Sangita Kumari Bhanais have lost the following share certificate of Greemply Industries Limited having it Registered Office at Madgyl Lounge, 5th & 6th Floor, 23 Cheta Central Road, Kolkata- 700027 applying to the Company for issue of duplicate share certificates:

Table with 4 columns: Follo Nos, Certificate Nos., Distinctive Nos., No. of Shares. Rows: S00038, 000130, 120630596, 120632595, 2000

The Public is hereby warned against purchasing or dealing with the above share certificates in any way and any person(s) who has any claim in respect of these shares, must lodge such claim with the Company at its Registrar and transfer Agent at S.K. Infosolutions Pvt. Ltd., D/42, Kattu Nagar Colony, Ground Floor, Near South City Mall, PO & PS-Jadavpur, Kolkata-700032, within 15 days from the date of this publication.

STAR CEMENT LIMITED
CIN: L26942ML2001PLC006663
Regd. Office: Vill: Lumshong, P.O.: Khatiahet, Dist.: East Jaintia Hills, Meghalaya - 793210
Corporate Office: "Century House", 2nd floor, P-15/1, Taratala Road, Kolkata-700 088
Tel: 03655 - 278215/16/18, Fax: 03655-278217, Email: investors@starcement.co.in
Website: www.starcement.co.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS
NOTICE is hereby given that the TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of Star Cement Limited will be held on Thursday, 30th September, 2021 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India from time to time in this regard.

PRE-OFFER ADVERTISEMENT CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT OF RICHFIELD FINANCIAL SERVICES LIMITED
Corporate Identification Number: L65999WB1992PLC055224; Registered Office: 33, Brabourne Road, 5th Floor, Kolkata - 700001, West Bengal, India; Contact Details: 033-22425812 / 033-30230347 / 033-22426208; Website: www.rfsl.co.in; Email ID: rfsl.nbfsc@gmail.com;

This Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement (hereinafter referred to as "Advertisement") is being issued by CapitalSquare Advisors Private Limited (hereinafter referred to as "Manager to the Offer"), for and on behalf of Vadasseri Chacko Georgekutty (hereinafter referred to as "Acquirer 1"), Mithun Ittooop (hereinafter referred to as "Acquirer 2"), and Varghese Mathew (hereinafter referred to as "Acquirer 3") pursuant to the provisions of Regulation 18 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (hereinafter referred to as "SEBI (SAST) Regulations"), in respect of the Open Offer to acquire up to 9,75,026 (Nine Lakhs Seventy-Five Thousand and Twenty-Six) fully-paid-up equity shares of Rs.10,00/- (Rupees Ten Only) (hereinafter referred to as "Equity Shares") each representing 26.00% (Twenty-Six Percent) of the total paid-up Equity Share capital and voting share capital of Richfield Financial Services Limited (hereinafter referred to as "RFSL" or the "Target Company"), at price of Rs.23.10/- (Rupees Twenty-Three and Ten Paise only) per Equity Share, payable in cash (hereinafter referred to as "Offer Price").

- 1. Offer Price: The Offer Price is Rs.23.10/- (Indian Rupees Twenty-Three and Ten Paise only) per Equity Share, including interest at the rate of 10.00% (Ten Percent) per annum for the delay beyond the scheduled date of payment in terms of Regulation 18 (11A) of the SEBI (SAST) Regulations, as there was a delay in receipt of prior approval from Reserve Bank of India of 14 (Fourteen) days, resulting a delay in making payment to the eligible Equity Public Shareholders; and hence interest of Re.0.10 (Ten Paise only) has been added to the Offer Price;
- 2. Recommendations of the Committee of Independent Directors: The Committee of Independent Directors of the Target Company (hereinafter referred to as "IDC") have opined that the Offer Price of Rs.23.10/- (Indian Rupees Twenty-Three and Ten Paise only) per Equity Share is fair and reasonable in accordance with SEBI (SAST) Regulations. Further, the Recommendations of IDC dated Monday, August 30, 2021, has been published on Tuesday, August 31, 2021, in the same newspapers in which the DPS and the Announcement to DPS was published;
- 3. This Open Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations;
- 4. Purva Sharegistry (India) Private Limited, Registrar to the Offer, has confirmed that the Letter of Offer to the Equity Public Shareholders of the Target Company whose names appear as on the Identified Date i.e., Wednesday, August 18, 2021, have been dispatched through registered post on Thursday, August 26, 2021. Additionally, the electronic dispatch of Letter of Offer to those Equity Public Shareholders who have registered their Email-ID with the depositories has been completed on Tuesday, August 24, 2021;
- 5. Please note that a copy of Letter of Offer (including Form of Acceptance-cum-Acknowledgement) is also available on SEBI's website at www.sebi.gov.in, Manager to the Offer's website at www.capitalsquare.in, and BSE Limited's website at www.bseindia.com;
- 6. Equity Public Shareholders are required to refer to the section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Open Offer" beginning on page 20 of the Letter of Offer in relation to the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer;

Instruction for Public Shareholders
a) In case the Equity Shares are held in physical form
Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in this Open Offer by approaching their Selling Broker by providing relevant information and documents as mentioned in Paragraph 8.9 beginning on page 21 of the Letter of Offer along with Form SH-4;

Tentative Schedule of Activities table with columns: Original Schedule (Date, Day), Revised Schedule (Date, Day). Rows include: Date of the Public Announcement, Last date of publication of Detailed Public Statement in newspapers, Last date of filing of the Draft Letter of Offer with SEBI, Last date of a Competing Offer, Last date for receiving comments from SEBI on the Letter of Offer, Date of Reserve Bank of India's approval, Identified Date, Date by which the Letter of Offer will be dispatched to the shareholders, Last date by which Independent Directors Committee of the Target Company shall give its recommendation, Last date for revising the Open Offer Price / Open Offer Size, Open Offer Opening Public Announcement, Date of commencement of tendering period, Date of closing of tendering period, Date by which all requirement including payment of consideration would be completed.

Note: The schedule of activity has been calculated from August 13, 2021, being the date of receipt of RBI's letter dated August 13, 2021 by the Acquirers from the Target Company, and pursuant to this there is an extension for commencement of the Tendering Period not later than 12 (Twelve) Working Days of receipt of the approval from the RBI. Please refer to the Paragraph 7.7 titled as "Statutory approvals and conditions of the Open Offer" at page 20 of the Letter of Offer. \*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All the owners (registered or unregistered) of the Equity Shares of the Target Company (except the Acquirers and the parties to the Share Purchase Agreement) are eligible to participate in this Open Offer any time before the closure of this Open Offer. \*\*Actual date of receipt of SEBI's final observations;

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER
CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED
208, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai 400 093, Maharashtra, India; Contact Details: +91-22-6684 9999/+91 98742 83532; Website: www.capitalsquare.in; Email ID: tanmoy.banerjee@capitalsquare.in / mb@capitalsquare.in Contact Person: Mr. Tanmoy Banerjee SEBI Registration No: INM000012219

On behalf of the Acquirers Sd/- Vadasseri Chacko Georgekutty



**दृष्टी**

१ सप्टेंबर २०२१, बुधवार, विक्रम संवत्- २०७७  
शालिवाहन शके संवत्- १९४३, संवत्सर - प्लवनाम  
अयन- दक्षिणायन, मास- श्रावण, ऋतु- वर्षा, कृष्ण पक्ष  
तिथि:दशमी (अहोरात्र), नक्षत्र:मृगशिरा १२:३४:४७  
योग:वज्र ०९:३९:३६, करण:वणिज १७:२६:५३  
करण:विष्टि (अहोरात्र), सूर्य:सिंह, चंद्र:मिथुन  
**विशेष** - मंगलनाथ महाराज जन्मोत्सव - सं चित्रकूट (इंदौर)  
बुधपूजन

**सुविचार**

**ज्यांना तहान लागलेली असते, ते शांतपणे पाणी पितात.**  
- ग्रीक म्हण

**कथा उपदेश**

**श्रद्धेचे फळ**

सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान 'मदर इंडिया'ची निर्मिती करीत होते तेव्हा त्यांच्यावर बऱ्याच संकटाचा वर्षाव झाला. त्यांची स्वतःची तब्येत बिघडली. चित्रपटांचे बजेटही वाढलं. वितरकांशी पूर्वी त्यांनी कधी लेखी करार केले नव्हते. केवळ विश्वासावर व्यवहार केले होते. चित्रपटाची किंमत वाढवली नव्हती पण खर्चाचे पारडं जड झालेलं होतं. मेहबूब खानचं पैशाच्या पूर्ततेसाठी आपली सर्व मालमत्ता गहाण टाकली. स्टुडिओ तारण ठेवून पैसे उभे केले आणि निष्ठापूर्वक चित्रपटाचं काम पूर्ण केलं. मेहबूब खान यांची कामावर आणि परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा होती. ठरल्याप्रमाणे मेहबूब खान चित्रपटाच्या निगेटिव्हज घेऊन पवित्र मककेच्या यात्रेला गेले व तेथून लंडनला जाऊन चित्रपटावरच्या रासायनिक प्रक्रिया पूर्ण केल्या. ढासळणाऱ्या तब्येतीकडे आणि गुंतवलेल्या पैशाकडे दुर्लक्ष करून श्रद्धेने काम पूर्ण केलं. १९५८ मध्ये 'मदर इंडिया' प्रदर्शित झाला आणि एकट्या महाराष्ट्राला पंचवीस लाख मनोरंजन करपरतीमुळ मिळाले. महाराष्ट्र सरकारनं करमणूक कर माफ केला होता आणि उत्पन्नाचे विक्रम मोडले गेले होते.

**कथा उपदेश :** प्रत्यक्ष कामावर निष्ठा आणि परमेश्वरावर श्रद्धा असेल तर यश नक्की मिळते.

**गुरू वचन**

**सर्वाप्रती समान भाव असावा**

एक स्वामी शारीरिक प्रकृतीने खूपच कमजोर होते. परंतु दररोज गंगास्नानाशिवायही इतरही काम ते करायचे. नदीच्या काठावर त्यांना खूप अडचण येत असे यासाठी स्नानाच्यावेळी ते ब्राह्मणाची मदत घेत होते व नंतर परतताना कोणत्याही जातीच्या व्यक्तीच्या खांद्यावर हाथ ठेऊन वरती येत होते. स्वामींच्या या वागणुकीला तेथील साधू-संत चांगले मानत नव्हते. व त्यांनाही काही म्हणू शकत नव्हते. एकावेळी एका शिष्याने स्वामीजीला विचारले की, आपल्या गंगा स्नानाचा काय फायदा, आपण स्नान करण्यासाठी ब्राह्मण लोकांची मदत घेतात आणि परतताना इतर कोणत्याही जातीच्या व्यक्तीची. यामुळे तर स्नान केल्यानंतरही अपवित्र होते. स्वामीजी शिष्याला म्हणाले, वत्सा हा तुझा भ्रम आहे. स्नानामुळे तर केवळ माझ्या शरीराचा वरील मळ साफ होतो. शरीरातील मळ तर तसाच राहतो आणि तो मळ त्या व्यक्तीसोबत येण्याजाण्याने साफ होतो. ज्याला तु कनिष्ठ जातीचा समजतोस. स्वामीजींचे हे म्हणणे ऐकून शिष्य म्हणाला, मला काही समजले नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले, वत्सा मी मानवमानवात अंतर समजत नाही. माझ्यासाठी सर्व जाती-संप्रदाय समान आहेत. मी त्या कनिष्ठ जातीच्या लोकांना जवळ करून संदेश देऊ इच्छित आहे आणि असे केल्यामुळे मन शुद्ध होते. दुसऱ्यापेक्षा आपण मोठे असल्याचा भाव मनात अहंकार निर्माण करतो आणि हा अहंकार मनुष्याच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. तोपर्यंत मनाचा अहंकार नष्ट होत नाही. तोपर्यंत मनुष्य कधीही शुद्ध होऊ शकत नाही. कोणी लहान-मोठे असते तर केवळ मनाचा भाव आपल्याला लहान-मोठा बनवतो आणि लहान-मोठा भेदभाव नष्ट करणे हा माझा उद्देश आहे. स्वामीजींचे हे वचन ऐकून शिष्य त्यांच्या मार्गाने चालू लागला.

**०९ सप्टेंबरला जन्मलेल्या लोकांचे भविष्य**

**स्वभाव :** तुमच्या जन्मतारखेवर सूर्य व बुधाचा प्रभाव आहे. तुमची बुद्धि तल्लख आहे. अनेक विषयात तुम्हाला रस असतो. कुठल्याही समस्यांचा उलगडा तुम्हाला तात्काळ होतो व तो सोडवण्यासाठी तुम्ही कामाला लागता. तुमच्याकडे उत्साहाचा प्रचंड साठा आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर काम करणारे इतर लोकही उत्साहित होतात. तुम्ही अंतःकरणात विचार व दिलदार आहात. भ्रष्टाचार नियमबाह्य वर्तन तुम्हाला आवडत नाही. समाजाची उभारणी काही विशिष्ट नीतिमूल्यांवर व्हावी असा तुमचा आग्रह असतो.

आपल्यालाच सर्व काही समजते ही भावना मनातून काढून टाका. इतरांनी अनुभववातून मिळवलेल्या ज्ञानाचाही फायदा घ्या. बुद्धीइतकेच भावनेलाही महत्त्व द्या. अति बोधिक भ्रमांचा ताण मेंदू व हृदयावर येऊ शकेल. मधूनमधून विभ्रान्ती घ्या. 'अ' जीवनसत्व नियमित घ्या.

**कार्यक्षेत्र :** शासकीय सेवेत तुम्हाला चटकन प्रवेश मिळू शकेल. त्यासाठी लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धापरीक्षांची तयारी करा. कार्यक्षमतेत येणारे अडथळे दूर करून तिची पातळी कशी उंचावयाची हे कळत असल्याने व्यवस्थापकांच्या जागेवर नेमणूक होऊ शकेल. पुढे संचालक मंडळापर्यंत वाटचाल होईल. कलाक्षेत्रात लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार होऊ शकाल. वैद्यकीय क्षेत्रात नेत्ररोगतज्ञ, हृदयविकारतज्ञ म्हणून काम कराव.

**प्रणयी जीवन :** आपला जोडीदार आपल्यासारखाच सहृदय अंतःकरणाचा असावा असे तुम्हाला वाटते. केवळ आपल्याच स्वास्थ्यपुरते न पाहता त्याने इतरांच्या भावना जाणव्यात असा तुमचा आग्रह असतो. आपल्या सामाजिक कार्याला हातभार नाही पण निदान उत्तेजन घ्यावे असे तुम्हाला वाटते. असा जोडीदार तुम्हाला नोव्हेंबर २३ ते डिसेंबर २० दरम्यानच्या व्यक्तीत सापडेल.

**वर्षफळ :** कार्यालयात व्यासंगाच्या अभ्यासाचा बळावर आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवलेलं. इतरांना मार्गदर्शन कराव. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नवे करार होतील. उत्पादनांच्या एजन्सी मिळतील. डिसेंबर जानेवारी मध्ये मुलांच्या समस्यांबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फेब्रुवारी मार्च मध्ये वडिलांजिंत इस्टेटीचे तंटे कोर्टात जातील. जुलै मे मध्ये लांबचे प्रवास, तीर्थयात्रा यासाठी खर्च होईल. एप्रिल ऑगस्ट मध्ये राजकारणात वीरस्व सिद्ध करता येईल.

**महत्वाचे वर्ष :** १, १०, २८, ३७, ४६, ५५, ६४, ७३.

**भाग्यरत्न :** माणिक

**याच तारेखेची व्यक्ती :** लीला चिटणीस, पी.ए. संगमा

**हास्यविनीद**

'काल मी एका कानडी माणसाशी तबखल तीन तास बोलत होते! आणि मला तर कानडी बिलकुल येत नाही.' 'ऑ, म्हणजे आश्चर्य आहे बुवा! मग तुम्ही खुणा करून बोलत होता तर' 'छे हो! त्या कानडी माणसाला स्वच्छ मराठी बोलता येत होते!'

**कैकाडी समाजासह १४ जमातींना सोलापूर सेटलमेंटच्या जागेत घरे बांधून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे उपोषण**

कल्याण, दि. ३१ (वार्ताहर) : सोलापूर येथील कैकाडी समाजासह १४ जमातींना सेटलमेंट येथील संपूर्ण जमीन देऊन त्यावर पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून घावीत यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मंगळवारी उपोषण केले. महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष एस.एल. गायकवाड यांच्या वतीने या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

इंग्रजांना त्रासदायक वाटणाऱ्या जातींना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवून त्यांच्या कपांडंड मध्ये बंदीस्त केले होते, त्यामध्ये कैकाडी समाजासह एकूण १४ जमातींचा समावेश होता.

एकूण भारतात ५२ सेटलमेंट केले होते, त्यापैकी सोलापुरात एक सेटलमेंट आहे. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजाला मुक्त केले.

सोलापुरातील सेटलमेंट येथे गुन्हेगार जमातींच्या नावावर ७/१२ असलेल्या सदर जमिनीवर या कैकाडी समाजासह १४ जमातीतील बेघर व भूमिहीन बांधवांना घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते.



या उपोषणस्थळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटीवार यांनी भेट देऊन माजी आमदार नरेंद्र पवार व आंदोलकांची भेट घेऊन उपोषण सोडविले. तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय मांडून सदर जमीन संदर्भात स्वतंत्र बैठक लावून विषय मार्गी लागण्याचे आश्वासन वडेटीवार यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांना दिले.

दरम्यान या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीने उपोषण मागे घेतले. मागण्यांवर सकारात्मक विचार करून विषय सोडवला नाही तर

येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना बोलतांना सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष एस. एल. गायकवाड, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश संयोजक अमोल गायकवाड, शिवाज गायकवाड, कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, अंबादास जाधव, बापू नंदुरकर, भाय जाधव, सतीश माने, दशरथ गायकवाड, रघुनाथ जाधव, विजय जाधव, रेखा गायकवाड आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

**२७ गावातील पाणी प्रश्नावर खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट**

कल्याण, दि. ३१ (वार्ताहर) : कल्याण - डोंबिवली मधील २७ गावांना एमआयडीसी कडून कमी दावाने पाणी पुरवठा होत असल्याने येथ पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून यावर तोडगा काढण्यासाठी काल कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्तालयात डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, रवि म्हात्रे, उमेश पाटील, गुरुनाथ लोट्टे, प्रमिला पाटील, प्रेमा म्हात्रे आदी उपस्थित होते. एमआयडीसी कडून २७ गावांना कमी दावाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे



या गावांत जास्त दावाने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली. सदर मागणी तात्काळ मान्य करत जास्त दावाने पाणी पुरवठा करण्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मान्य केले. नागरिकांना पुन्हा पुन्हा पाणी टंचाई जाणवू नये याकरिता पाण्याचा दाब नियमित ठेवण्याच्या सुचना खासदारांनी केल्या. २७ गावांत अमृत योजने

**यवतमाळमध्ये पुरामुळे दोधे गेले वाहून; एकाचा झाला मृत्यू**  
यवतमाळ, दि. ३१ (वार्ताहर) : वर्षा तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (४०), बालू उईके (४०) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रात्रभर दोघांचाही शोध सुरू होता. अखेर सतीश देठे यांचा सकाळी गावालगत मृतदेह आढळून आला. तर बालू उईके यांचा शोध सुरू आहे.

सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. मृत सतीश देठे बेपत्ता असलेले बालू उईके हे शेती करतात. सोमवारी दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामानिमित्त ते दुचाकीने राजूर येथे गेले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास ते परत येत होते.

**टोमॅटोला भाव नसल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या**

**वैजापूर, दि. ३१ (वार्ताहर) :** टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. मात्र १ ते २ रुपये किलो भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच क्रीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना आज (३१ ऑगस्ट) सकाळी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे घडली. राजु बंकट सिंग महेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परसोडा घोंदलगाव शिवागत गट नंबर ५४८ मध्ये राजू महेर यांची शेती आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. उत्पादन चांगले झाल्याने महेर कुटुंब आनंदात होते.

अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. कोळगाव ते एमआयडीसी या मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून अधिक गती देऊन सदर काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. ही जलवाहिनी टाकण्याचे काम ३ महिन्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही एमआयडीसी अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिली.

**नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल पोलिसांकडून परत**



कल्याण, दि. ३१ (वार्ताहर) : नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी परत केले आहेत. मोबाईल परत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल मोठ्या प्रमाणात हस्तगत केले आहेत. नागरीकांना हे मोबाईल परत केले जात आहेत. कोरोबा काळात वीस वीसच्या उण्यात हे मोबाईल परत करण्याचे काम सुरू आहे. आज खडकपाडा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी २० मोबाईल कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहे.

या पथकात कार्यरत असलेल्या हवालदार सुनिल पवार व कॉन्स्टेबल जगदल जाधव यांनी मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत ठाणे जिल्ह्याच्या विविध ठिकाण हून ५२ मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

**Change Of Name**  
I HAVE CHANGED MY NAME FROM RAHIMA KHAN TO RAHIMUNNISA IQBAL AHMED KHAN AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM MOBINA BANO ABDUL AZIZ TO MOBINA BANO ABDUL AZIZ SHAIKH AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGED MY NAME FROM AHED AMANULLAH SAYED TO MOHAMMED AHED AMANULLAH SAYED AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGED MY NAME FROM PANCHANGE RAHUL VASANT TO RAHUL VASANT PANCHANGE AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGE MY DATE OF BIRTH FROM 24/07/1995 TO 24/10/1995 AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGED MY NAME FROM HASYAT ALI TO KHAN HAYSYAT ALI MOHD HADDIS AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGED MY NAME FROM RIZWAN ABDI TO RIZWAN ABDI MOHAMMAD ZAKI SAYYED AS PER DOCUMENT  
I HAVE CHANGE MY NAME FROM SALIM MOHAMED GULAM GOSH QURESHI TO MOHAMMED SALIM GULAM GOUS KHAN AS PER DOCUMENTS.  
I HAVE CHANGED MY NAME FROM SURJEET KAUR TO SURJIT KAUR MANSINGH BANGA AS PER MY DOCUMENTS PAN CARD, AADHAR CARD & DECLARATION  
I HAVE CHANGED MY NAME FROM YOGESH KUMAR DHAMIR TO YOGESH LAXMANDAS DHAMIR AS PER MY DOCUMENTS PAN CARD, AADHAR CARD & DECLARATION  
I HAVE CHANGED MY NAME FROM GURJEET KAUR KARTAR SINGH TALWAR TO PRIYA YOGESH DHAMIR AS PER MY DOCUMENTS PAN CARD, AADHAR CARD & DECLARATION

**Change Of Name**  
I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IBRAHIM ABDUL RAZAK SHAIKH TO MOHAMMAD IBRAHIM ABDUL RAZZAQUE SHAIKH AS PER GAZETTENO.M-2150136  
I HAVE CHANGED MY NAME FROM VRUSHALI RAMESH LAKHAN TO RUSHAL RAMESH LAKHAN AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM ANURAG JAISWAL TO ANURAG ARYA VARDHAN AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGE MY NAME FROM KAHKUSHAN MOHAMMED NOOH MAHEVY TO KAIKASHA AFROZ TAUFIQUE REHMAN SHAIKH AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM ANURAG JAISWAL TO ANURAG ARYA VARDHAN AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM JYOTHI NELSON RAJU KOLLAPU TO VIJAYA JYOTHI NELSONRAJU KOLLAPU AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM CHAHATT KHANNA MIRZA BEIG TO CHAHATT KHANNA AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM SUNIYA KABIR SHEIKH / SANIYA KABIR SHAIKH TO SANIYA SHAIKH AS PER DOCUMENTS  
I HAVE CHANGED MY NAME FROM KABIR SHEIKH / KABIR SHAIKH TO MOHAMMED KABIRUDDIN SHAIKH AS PER DOCUMENTS  
I CHAHATT KHANNA(MOTHER) HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER NAME FROM ZOHAR MIRZA TO ZOHAR KHANNAAS PER DOCUMENT

**सरस्वती कमर्शिअल (इंडिया) लिमिटेड**  
सीआयएन : L51909MH1983PLC166605  
नोंदणीकृत कार्यालय : २०९/२१०, आर्किडिया बिल्डींग, २ रा मजला, १९५, नर्मिन पॉईंट, मुंबई ४०० ०२१, मू. ०२१-४०१९६६००, फॅक्स : ४०१९६६५०  
ईमेल आयडी : saraswati.investor@gcv.in  
वेबसाइट : www.saraswati.com

**सभासदांना सूचना - व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिडीओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित ३८ वी (अडतीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती**

सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची अडतीसवी (३८) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स मार्फत गुरुवार, दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सा. ११.३० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे.

कोविड-१९ महामारीच्या कारणामुळे सॉकुयुरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सक्सेल (सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुक्रमे व सक्सेल क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुक्रमे व अन्य लाग तद्दद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय, भारत सरकार (एम्सीए सक्सेलर्स)द्वारे जारी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा, २०१३ (अँक्ट) व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) अनुसार सेटल डिपॉझिटरीज सक्सेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत प्रदानित एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केला आहे.

वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२१ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत मंगळवार दि. ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी सर्व सभासद सभासदांना कंपनी /डिपॉझिटरी पॉर्टलसिस्टम (डीपीए) /रजिस्ट्रार व शेअर ट्रान्झॅक्शन्स (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत इमेल आयडीवर सदर एमसीए सक्सेलर्स व सेबी विनियमन यांच्यासह पाठविण्यात येईल. जर सभासदांनी त्यांचे इमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी आपल्या कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्झॅक्शन्स, टीएसआर दशा कन्सल्टंटस प्राव्हॅट लिमिटेड, सी-१०९, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोली पश्चिम, मुंबई ४०० ०२३ येथे लेखी स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स संधाने त्यांचे डिपॉझिटरी पॉर्टलसिस्टम मार्फत नोंदणीकृत करावे.

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ३८ वी एजीएम व वार्षिक अहवाल वितरीत वर्ष २०२०-२१ करिता सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट [www.saraswati.com](http://www.saraswati.com) व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड [www.bseindia.com](http://www.bseindia.com) अनुक्रमे पर उपलब्ध आहे तसेच ऑनलाइन सॉकुयुरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) अर्थात [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) पर उपलब्ध आहे.

**एजीएमकरिता बुक क्लोजर :**

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ११ व अन्य लागू तरतूद अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रार व कंपनीचे शेअर्स ट्रान्झॅक्शन बूक्स गुरुवार, दि. १६ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमच्या हेतूकरिता दोन्ही दिवस समाविष्ट दरम्यान बंद राहिल.

**इलेक्ट्रॉनिक मॉड मार्फत मतदान (ई-मतदान) :**

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन अँक्टच्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत सेबी सूची विनियमन यांच्या विनियमन ४४ अंतर्गत वेळेवेळी सुधारित कंपनीने सर्व त्यांच्या सभासदांना प्रदानित एमसीएडीएल मार्फत प्रदानित प्रोसेस ई-मतदान सक्सेस प्रदाने यांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिकली पर पाडावे. कंपनीचे सभासद हे प्रत्यक्ष वा डिपॉझिटरीजसह स्वरूपात शेअर्स धारक आहेत ते निर्धारित तारीख अनुसार गुरुवार, दि. १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सूचना पाठविण्यात येईल व [evoting@nsdl.co.in](http://evoting.nsdl.co.in) पर इमेल करून लागीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. त्यामुळे, जर सभासद एमसीएडीएल सह आधीच नोंदणीकृत आहेत तर त्यांनी प्रोसेस ई-मतदानाकरिता वापरत असलेले विद्यमान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावे.

प्रोसेस ई-मतदान व मतदानाची विस्तृत प्रक्रिया ३८ वी एजीएमच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिपॉझिटरीजसह स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ३८ वी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांचे इमेल आयडी नोंदणीकृत करावे.

ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी FAQs पाहावे वा भागधारक व शेअर ई-मतदान युजर मॅनुअल पाहावे व भागधारक यांचे डाउनलोड येशरण [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) अंतर्गत टोल फ्री क्रमांक १८०० -२२२२-९९०० वर संपर्क साधावा वा [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) पर विनंती पाठवावी तसेच प्रोसेस ई-मतदानाच्या सुविधेसह कोणत्याही चौकशीकरिता श्री. सारा योशालकर वा कु. सतिश माने यांना एमसीएडीएल, ४ था मजला, ए व्हि, टुडू वर्ड, कल्ल मिसल कंपाउंड, सेनागती बायपास मार्ग, लोअर पोल, मुंबई ४०० ०१३ वर संपर्क साधावा वा इमेल [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये  
रही/-  
रितेश झवेरी  
अध्यक्ष

ठिकाण : मुंबई  
दिनांक ३१ ऑगस्ट, २०२१